SUDITI INDUSTRIES LTD.



C-253/254, MIDC, TTC INDL.AREA, PAWNE VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI – 400 703 Tel. No: 67368600/10, web site: www.suditi.in E-mail: cs@suditi.in CIN: L19101MH1991PLC063245 Regd.Office: A-2, Shah & Nahar Indl.Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai-400013.

Ref: No. SIL/SD/56/2020-21

Date: 27.11.2020

The Secretary/Corporate Services, BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001.

Company Code No. 521113

Dear Sir,

Please find attached herewith paper cutting of The Free Press Journal in English dt. 26/11/2020 & Navshakti in Marathi dt. 26/11/2020 in respect of Notice of Twenty Ninth Annual General Meeting and remote e-voting information.

Hope the same is in order and request you to confirm the same.

Navi

Mumbai

Thanking you,

Yours faithfully,

For Suditi Industries Limited

H.GOPALKRISHNAN COMPANY SECRETARY

The spirit of Mumbai is now

92 years old! FREE PRESS

NATION | WORLD | POLITICS | SPORTS | EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMEN

The Family Newspaper


मध्य रेल्वे

कामाचे नावः पूर्नवसनाच्या हेत्करित टीएमडब्ल्यु/एनकेआरडी मध्ये स्मूदनिंग रिॲक्टर च्या कॉपर कॉईल वर निराकरण, सफाई, वार्निशिंग आणि इतर प्रारंभिक उपक्रम निविदा मूल्यः रु. १७,११,९०१.५२ (अंदाजे) निविदा समाप्ती वेळ: २९.१२.२०२० रोजी ३.०० वा. निविदा दस्तावेज डाऊनलोड/अपलोडची वेबसाईटः तपशीलवा माहितीकरिता कृपया www.ireps.gov.in वर भेट द्या.

निविदा सूचना क्र. एनके/टीएमडब्ल्यु/डीआरजी/५३५/टी/ १०/२०१९-२०/आरई-१, दिनांकः २३.११.२०२०

गल इंडिया पसंजर हल्पलाइनः १३९

यूनियन बैंक 🕥 Union Bank



ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंअ ब्रांच: युनियन बँक बिल्डिंग, ५ वा मजला, ६६/८०, मुंबई समाचार मार्ग, मुंबई-४०००२३.

दूर.: ०२२-२२६२९४५१/५२/५३/५४, ईमेल: arb.msm@unionbankofindia.com

कब्जा सूचना [सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल २००२ चा नियम-८(१)]

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०.०७.२०२० रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार/गहाणदार मे. ओम आनंद एक्स्पोर्टस् यांना सदर सूचनेत दिलेल्या रु. ५,३५,०९,५२८/- (रुपये पाच करोड पस्तीस लाख नऊ हजार पाचशे अठ्ठावीस मात्र) रोजीस अधिक पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, रक्कम, आकार, इ. ची परतफेड **सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत** करण्यास सांगितले होते. फायनांन्शियल एक्सप्रेस वृत्तपत्रात दिनांक १९.०८.२०२० रोजी पेपर प्रकाशन झाले.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार/गहाणदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल, २००२ त्यांना सदर अधिनियमच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **२१ नोव्हेंबर, २०२०** रोजीस घेतला.

विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ इंडिया**, (ई-आंध्रा बँक), ओपेरा हाऊस शाखा रक्षम रोजीस अधिक सांपार्श्विक दरावरील करण्यात आलेले/ मोकळे न केलेले व्याज त्यासह, अनुषंगिक खर्च, रक्कम, आकार, इ. बँकेस संपूर्ण देयाच्या तारखेपर्यंतसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

समाविष्ट मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग

- १) आर. एस. क्र. ४३३/हिस्सा क्र. १ पैकी, टी.पी.एस. क्र. ३ (कातरगाम), एफ. पी. क्र. ३०३ पैकी सी.एस. वॉर्ड कातरगाम, नोंद क्र. ५७६८, वास्ता देवदी रोड, नंदु दोशी नी वाडी, कातरगाम, तालुका सुरत सिटी, जि. सुरत, गुजरात येथे स्थित विंग ए, प्रमुख कॉम्प्लेक्स, १ ला मजला, मिळकत क्र. ए/१०१ बिल्ट अप क्षेत्र ३८३४.१४ चौ. फू. सीमाबध्दः उत्तरः मिळकतीचे सर्व्हे क्र. ४११, दक्षिणः १५ फूट रोड, पूर्व: प्लॉट क्र. ६ पैकी सर्व्हें क्र. ४३३/१, पश्चिम: ४० फूट रोड, श्री. धिरजलाल अरुणभाई पटेल.
- २) आर. एस. क्र. ४३३/हिस्सा क्र. १ पैकी, टी.पी.एस. क्र. ३ (कातरगाम), एफ. पी. क्र. ३०३ पैकी सी.एस. वॉर्ड कातरगाम, नोंद क्र. ५७६८, वास्ता देवदी रोड, नंदु दोशी नी वाडी, कातरगाम, तालुका सुरत सिटी, जि. सुरत, गुजरात येथे स्थित विंग ए, प्रमुख कॉम्प्लेक्स, १ ला मजला, मिळकत क्र. ए/१०२ बिल्ट अप क्षेत्र ३८३४.१४ चौ. फू. **सीमाबध्दः उत्तरः** मिळकतीचे सर्व्हे क्र. ४११**, दक्षिणः** १५ फूट रोड, पूर्व: प्लॉट क्र. ६ पैकी सर्व्हे क्र. ४३३/१, पश्चिम: ४० फूट रोड, श्री. धिरजलाल
- ३) आर. एस. क्र. ३६३/१, ब्लॉक क्र. ३७-ए, टी पी एस क्र. ४, एफ. पी. ४०-ए पैकी प्लॉट (हाऊस) क्र. १०, ''मिरा नगर सोसायटी'' च्या इमारतीच्या नावे ज्ञात १० गाळा मध्ये, सौराष्ट्र पटेल समाज भवन समोर, मिनी बाझार, वरचा रोड, मौजे- कातरगम, तालुका चोरयसी, जिल्हा स्रत, गुजरात येथे स्थित प्लॉट चे १००.०० चौ. यार्ड क्षेत्र, **सीमाबध्दः उत्तर-** प्रायव्हेट रोड, **दक्षिण-** १० फू. वाडा आणि भाग धारक ओल्ड आर. एस. क्र. ३६३-३, पूर्व- प्लॉट क्र. ९, पश्चिम- जमीन, चंपकलाल हरिकशोरदास आणि अन्य, मालकः सौ. पारवतीबेन अर्जुनभाई पटेल.
- ४)) वॉर्ड क्र. ६, सीटी सर्व्हे क्र. १२७१, भूत शेरी पार्क, गालेमंडी चौक जवळ, महीधरपुरा, सुरत येथे स्थित स्थावर मिळकत एकूण बिल्ट अप क्षेत्र १४७.०० चौ. यार्ड **सीमाबध्दः उत्तर-** नोंध क्र. १२७२, **दक्षिण-**नोंध क्र. १२७०, पूर्व- खाडी, पश्चिम- मेन रोड, मालकः सौ. पारवतीबेन अर्जुनभाई पटेल, श्री. धिरजलाल अर्जुनभाई पटेल, श्री. जयंतीलाल अर्जुनभाई पटेल आणि संजयभाई अर्जुनभाई पटेल िनवासी मिळकत येथे फ्लॅट क्र. ६-सी आणि ६-डी, ६ वा मजला, अश्विनी अपार्टमेंट, कपाडीया प्रेस
- कंपाऊंड, सरदार नगर सोसायटी समोर, वॉर्ड क्र. ७, नोंध क्र. ३७२/के पैकी प्लॉट क्र. १/बी, २/बी आणि ३/बी पैकी हाफ वेस्ट साईड पींशन, सरदार नगर सोसायटी समोर, लाल दरवाजा, सुमुल डेरी रोड, सुरत, गुजरात-३९५००८. दोन्ही फ्लॅटचा एकूण सुपर बिल्ट अप क्षेत्र २४२४.०० चौ. फू. **सीमाबध्दः** उत्तर – अनमोल अपार्टमेंट, दक्षिण – ओपन स्पेस ॲण्ड गार्डन पूर्व – अलौकिक अपार्टमेंट पश्चिम – शुभ नेमिनाथ अपार्टमेंट, मालक १) श्रीम. तरुणबेन संजयभाई पटेल (फ्लॅट क्र. ६-सी), २) श्रीम. संजयभाई अर्जुनभाई पटेल (फ्लॅट क्र. ६-डी) ६) ि निवासी मिळकत येथे फ्लॅट क्र. ९-ए आणि ९-बी, ९ वा मजला, आशियाना अपार्टमेंट, कपाडीया प्रेस
- कंपाऊंड, सरदार नगर सोसायटी, वॉर्ड क्र. ७, नोंध क्र. ३७२/के, टीपीएस क्र. १, एफ. पी. क्र. ८/ए पैकी प्लॉट क्र. ३/सी पैकी अर्धा पूर्व बाजू भाग, ३/सी पैकी अर्धा पश्चिम बाजू भाग, प्लॉट क्र. ४/सी आणि प्लॉट क्र. ५/सी, लाल दरवाजा, सुमुल डेरी रोड, सुरत, गुजरात-३९५००८. दोन्ही फ्लॅटचा एकूण सुपर बिल्ट अप क्षेत्र २४२४.०० चौ. फू. सीमाबध्दः उत्तर- प्लॉट क्र. ३/बी, ४/बी आणि ५/बी, दक्षिणः रोड, पूर्वः मार्जिन स्पेस, पश्चिमः प्लॉट क्र. २/सी, मालकः १) श्री. धिरजलाल अर्जुनभाई पटेल (फ्लॅट क्र. ९-ए), २) श्रीम. उर्वी बेन, धिरजलाल पटेल (फ्लॅट क्र. ९-बी)

दिनांक: २१.११.२०२० ठिकाण : स्रत

कर्जदार/हमीदाराचे नाव

(शाखेचे नाव)

(कर्ज कोड क्र. ०००३२१४०/मुंबई मेट्रो शाखा) फेअरमॉन्ट कंस्ट्रक्शन

प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार) अमीरतझेन इस्टेट ॲन्ड इनवेस्टमेंट प्रायव्हेट

लिमिटेड(सह-कर्जदार) अब्दुल रझाक अहमद चुनावाला(सह-कर्जदार

२) आरीफ रझाक चुनावाला (हमीदार १) समीर रझाक चुनावाला

(हमीदार २) फारुक रझाक चुनावाला (हमीदार ३)

दिनांक: २६-११-२०२०

ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी युनियन बँक ऑफ इंडिया

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

एकर्स, दहिसर पश्चिम, महाराष्ट्र- ४०००६८.

परिशिष्ट IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता नियम ३ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

रुल्स, २००२ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या अधिकाऱ्यांद्वारे निर्गमित मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांस सूचनेत नमूद

करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सूचनेच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे

कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सद्र रूल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून घेतला. तारण मत्तांचे विचामेचनासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात

ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की,

मिळकत यांच्याशी व्यवहार करू नये व मिळकत यांच्याशी केलेला कोणताही व्यवहार हा डीएचएफएल यांस खालील नमुद रक्कम आणि व्याजासाठी भाराअधीन राहील

तारण मत्तेचे वर्णन

मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग- प्लॉट क्र.य्-७,

बंगला क्र.२- जे पी हाऊस, सीटीएस

क्र.१०ए(भाग), गुलमोहर क्रॉस रोड क्र.४, जी व्ही पी

डी, जुहू, विलेपार्ले पश्चिम, मुंबई उपनगर महाराष्ट्र-

४०००५७ चा सर्वे क्र.२८७ व उप प्लॉट बी

लयः एचडीआयएल टॉवर, बी विंग, ६ वा मजला, अनंत कानेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई -

क्षेत्रीय कार्यालय: दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि., २ रा आणि ३ रा मजला, रुस्तमजी आर-केड, रुस्तमजी

जाहीर सूचना सूचना घ्यावी की, ॲकॉर्ड शिप,

मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड इंडियन कंपनी

ॲक्ट, १९५६ अन्वये नोंदणीकृत कंपनी

जिचे नोंदणीकृत कार्यालय ३ रा मजला, श्रेया

हाऊस, पेरीरा हिल रोड, अंधेरी कुर्ला रोड

लगत, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९९ येथे

असलेले, श्रेया हाऊस प्रिमायसेस को-ऑप.

सोसायटी लिमिटेड चे सदस्य (नोंद. क्र.

बीओएम/डब्ल्यू-केई/जीएनएल/(ओ)

७३५/चे २००३ दि. १०/०२/२००३)

उपरोक्त सोसायटीच्या मालकीचे "श्रेया

हाऊस'' अशा ज्ञात इमारतीचे ३ ऱ्या

मजल्यावर कार्यालय परिसर क्र. ३०३ चे

वापर आणि भोगवटा आणि परिणामी मालक

आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ११ अन्वये जारी

केलेले दोघांचा समावेश धारक विभिन्न

क्रमांक ०७६ ते ०८५ प्रत्येकी, धारण केलेले

रु. ५०/- चे दहा शेअर्स (याखालील

परिशिष्टात नमूद) माझ्या अशिलांकडे एक

खुले पार्किंग जागा आणि स्टिल्ट पार्किंग

जागाचे वाटपत्रसह सदर सोसायटी द्वारे जारी

केलेले सदर शेअर्ससह सदर कार्यालय परिसर

विक्री, हस्तांतर, अभिहस्तांकन आणि

अभिहस्तांतरणाकरिता वाटाघाटी करत आहे.

कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना सदर

कार्यालय परिसर आणि सदर शेअर्स किंवा

त्याच्या पार्ट मध्ये कोणताही दावा. हितसंबंध

असल्यास, विक्री, अदलाबदल, गहाण

भाडेपट्टा, बक्षीस, विश्वस्त, वारसा,

सुविधाधिकार किंवा याशिवाय कोणत्याही

प्रकारच्या मार्गे लिखित सबळ दस्तावेजांसह

निम्नस्वाक्षरीकारांना फ्लॅट क्र. २६, २ रा

मजला, बी विंग, संतोष सोसायटी, १२-ए,

थानावाला लेन, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-

४०० ०५७ येथे सूचनेच्या प्रकाशनाच्या

दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांत संपर्क

करणे आवश्यक आहे. याशिवाय विक्री

कोणतेही असे दावा किंवा हितसंबंधाशिवाय

माझे अशिलांकडे ताब्यासह विक्री पूर्ण

होईल. जे सर्व हेतू किंवा प्रस्तावाकरिता

वर उल्लेखित सदर कार्यालय परिसर

आणि शेअर्सचे परिशिष्ट

सिटीएस क्र. ३०१/ए, गाव गुंडावली,

तालुका अंधेरी, पेरीरा हिल रोड, अंधेरी

कुर्ला रोड लगत, गुरुनानक पेट्रोल पंप समोर,

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९९ येथे स्थित

श्रेया हाऊस प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी

लिमिटेड (नों. क्र. बीओएम/डब्ल्य्-

केई/जीएनएल/(ओ)/७३५/चे २००३

दि. १०/०२/२००३) च्या मालकीचे

''श्रेया हाऊस'' इमारतीचे तिसऱ्या

मजल्यावर मोजमापित अंदाजे ९८२ चौरस

फूट चटई क्षेत्र आणि सुपर बिल्ट अप क्षेत्र

१३४५ चौरस फूट (दि. २५-१०-२००१

रोजीचे नोंदणीकृत करारपत्राप्रमाणे

कार्यालय परिसर क्र. ३०३ असलेले सर्व

सदर कार्यालय परिसर एकत्रित सह एक खुले

कार पार्किंग जागा आणि एक स्टिल्ट पार्किंग

जाग्याचे वाटपासह दिनांक ११ अन्वये जारी

केलेले धारक विभिन्न क्रमांक ०७६ ते ०८५

(दोघांचा समावेश) प्रत्येकी रु. ५०/-

(रुपये पन्नास मात्र) १० (दहा) पूर्ण भरलेले

दिनांक २६ नोव्हेंबर, २०२०

(मुकेश बी. मलकान)

खरेदीदाराकरिता वकील

मागणी सूचना तारीख आणि

१२/२८/२०१९ करिता

रु. २३२९३८५५२/- रुपये

तेवीस कोटी एकोणतीस लाख

अडतीस हजार पाचशे बावन्न

आणि शून्य पैसे मात्र

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

तारीख

२०.११.२०२०

(प्राधिकृत अधिकारी)

शेअर्स.

सही/-

सोडून दिल्याचे मानले जाईल.

इच्छापत्रिकरण,

धारणाधिकार,

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा FICICI Bank जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अधेरी- पू., मुंबई- ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा व लिलाव (नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई–लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः र्कजदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं. (अ)	कर्जदाराचे/सह. कर्जदाराचे/ हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक (बी)	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील (सी)	येणेबाकी रक्कम ₹ (डी)	आरक्षित मूल्य इसारा अनामत ठेव (ई)	मालमत्तेच्या परीक्षणधी तारीख आणि वेळ (एफ)	लिलाव तारीख आणि वेळ (जी)
	श्री रतन मोतीलाल वर्मा (कर्जदाराचे) श्री दीपक कुमार वर्मा (सह कर्जदाराचे) एलबीपीव्हीएल००००२३६२८४७	तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३०३, ३१० चौ. फूट. बिल्टअप क्षेत्र (सामान्य भागासह), पांडुरंग नगर, निल्जे गाव, कल्याण शिल रोड, डॉबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जि. ठाणे येथे असलेल्या निसारपार्क एनएक्स म्हणून ओळखल्या जाणार्या इमारतीत.	₹ १६,४८, ४६६/- (दि, नोव्हेंबर २३ २०२० पर्यंत)	₹ \$3,00,- 000/- ₹ \$,30,	डिसेंबर २१,२०२० दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत	जानेवारी १२,२०२१ दुपारी १२:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक– (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. जानेवारी ११,२०२१** रोजी **संध्याकाळी ५.००** पूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह स्क्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंघेरी- पू., मुंबई- ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा), दि. **जानेवारी ११,२०२१** रोजी **द्. ०२.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. **जानेवारी ११,२०२१** रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह - डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३ येथे दि. **जानेवारी ११,२०२१** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड** यांच्या नावे **मृंबई** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९३/८२९१९५८७६५ वर किंवा मे: नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायखेट लिमिटेड ९७१००२९९३३/ ९८१०० २९९२६/ ०१२४४२३३९३३ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की माकैटिंग एजन्सी १. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s.

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बॅक लिमिटेड,

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे हे किरिट जमनादास मेहता, मुंबईचे भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता ४०३, तिर्थनकार बिल्डिंग, एस. के. बोले मार्गलगत, दादर (पश्चिम) मुंबई ४०००२८ ('मालक') यांचेकड्न येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात वर्णिलेल्या मिळकती मधील त्यांचे सर्व भाडेपट्टाधारक हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध खरेदी करण्यासाठी वाटाघाटी

मुंबई - २ येथील हमी उप निबंधकांकडे ५ ऑक्टोबर, २००४ रोजी क्र. बीबीई-२/२८३२ सन २००४ अंतर्गत नोंदणीकृत अभिहस्तांकन विलेखाद्वारे (१) अरुणकुमार दर्गाप्रसाद पारस रामपुरिया (२) शक्तलादेवी दर्गाप्रसाद रामप्रिया (३) उषादेवी राजेंद्रकुमार झुनझुनवाला (४) सुधादेवी सत्यनारायण बेरलिया (५) उमादेवी आनंदकुमार जैन (६) रश्मीदेवी राजेंद्रकुमार पडिया आणि (७) नितादेवी पदमकुमार सिंघानिया यांनी मिळकती मधील त्यांचे सर्व संबंधित भाडेपट्टाधारक हक्क मालकांना अभिहस्तांकित केले आहेत.

मिळकत ही भाडेकरू/भोगवटादारांच्या भोगवट्यात आहे कोणीही व्यक्ती ज्यांचा विक्री, हस्तांतर, अभिहस्तांकन, अदलाबदल, हक्क, हितसंबंध, शेअर, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कुळवहिवाट, पोट-कुळवहिवाट, गहाण, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, भोगवटा, करारनामा, विश्वस्त, देखभाल, सुविधाधिकार, अग्रक्रयाधिकार, वारसाहक्क, अंत्यदान, कब्जा, विकास हक्क, मार्ग हक्क, आरक्षण, करार, प्रलंबित वाद, कौटुंबिक व्यवस्था, तडजोड, कोणत्याही कायदे न्यायालयाचा आदेश किंवा ह्कूम, भागीदारी किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारच्या मार्गाने मिळकत किंवा तिचा कोणताही भाग/विभागाच्या संदर्भात किंवा विरोधात किंवा साठी कोणताही दावा, मागणी, हक्क, लाभ, किंवा हितसंबंध असल्यास सदर प्रसिद्धी तारखेपासून चौदा (१४) दिवसांत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालय वैध/परिणामकारक दस्तावेजांच्या प्रमाणित छायाप्रती द्वारे सहाय्यभूत लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दाव्यच्या संदर्भाशिवाय आमच्या अशिलांच्या नावे मिळकतीचे अभिहस्तांकन पूर्ण करण्यात येईल आणि सदर काही असल्यास त्यागित केल्याचे समजण्यात येईल

(मिळकतीचे वर्णन)

मोजमापित साधारण ६३६ चौ. या म्हणजेच ५३१.७८ चौ. मी. शिवाजी पार्कचा प्लॉट क्र. ४२ आणि माहिम विभागाचा भुकर विषयक सर्व्हे क्र. १७५२ धारक मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा जिल्हा आणि नोंदणी उपजिल्ह्यातील बृहन्मुंबईच्या हद्दीतील केळुस्कर रोड, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) मुंबई - ४०००२८ येथे स्थित जिमनीचा सर्व तो भाडेपट्टाधारक प्लॉट आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध म्हणजेच : उत्तरेला किंवा त्या दिशेने : सीएस क्र. १७५० धारक जिमनीद्वारे, दक्षिणेला किंवा त्या दिशेने : सीएस क्र. १७५४ धारक जिमनीद्वारे, पूर्वेला किंवा त्या दिशेने : ५० फूट केळुस्कर रोड द्वारे, आणि पश्चिमेला किंवा त्या दिशेने सीएस क्र. १७५३ द्वारे सह 'जी (उत्तर)' वार्ड क्र. ४३८७ (५)/२७ केळुस्कर रोड अंतर्गत पालिका करासाठी निर्धारित आणि त्यावरील 'मेहता सदन' अशी ज्ञात तळ आणि दोन वरील मजले आणि तिसऱ्या मजल्याच्या

मुंबई, सदर दिनांक २६ नोव्हेंबर, २०२०

एस. शाह ॲण्ड असोसिएटस् करिता



(शशांक शाह) वकील आणि सॉलिसिटर्स

८५ रानडे रोड शिवाजी पार्क दादर (पश्चिम) मुंबई - ४०००२८

(पूर्व), मुंबई - ४०००६३.

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण बेंच मुंबई समक्ष सीए (सीएए)/१०८८/(एमबी)/२०२० सह संबंधित सीपी (सीएए)/१०७६/(एमबी)/२०२० कंपनी अधिनियम, २०१३ (१८ व २०१३) च्या बाबतीत;

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद २३० ते २३२ च्या प्रकरणी व अन्य लागू तरतूद व वेळोवेळी जारी नियमानुसार.

स्वाती कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड, पहिली हस्तांतरक कंपनी, मेट्रो वोव्हन सॅक्स प्रायव्हेट लिमिटेड, दूसरी

हस्तांतरक कंपनी, आशादीप होल्डिंग्ज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, तिसरी हस्तांतरक कंपनी रुकमनी मर्कटाईल प्रायव्हेट लिमिटेड, चौथी हस्तांतरक कंपनी, रुकमनी एजन्सिज प्रायव्हेट लिमिटेड, पाचवी हस्तांतरक कंपनी, मॉर्निगस्टार मनी इन्व्हेस्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, सहावी हस्तांतरक कंपनी, राजस्थान इंजिनियरींग ॲण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सातवी हस्तांतरक कंपनी सह जखेटीया फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या बाबतीत.

स्वाती कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज ॲक्ट, १९५६ च्या तरत्दीअन्वये स्थापित कंपनी, आणि

तिचे नोंदणीकृत कार्यालय येथे ३७ए/, यशोधाम कॉम्प्लेक्स, फिल्म सिटी रोड, गोरेगांव (पूर्व), मुंबई ४०००६३. ...याचिकाकर्ता कंपनी१/ पहिली हस्तांतरक कंपनी

मेट्रो वोव्हन सॅक्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज ॲक्ट, १९५६ च्या तरतुदीअन्वये स्थापित कंपनी, आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय येथे एक्स्प्रेस झोन, ए विंग, १० वा मजला, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगांव (पूर्व), मुंबई - ४०००६३.

...याचिकाकर्ता कंपनी२/ दुसरी हस्तांतरक कंपनी आशादिप होल्डिंग्ज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज ॲक्ट, १९५६ च्या तरतुदीअन्वये स्थापित कंपनी, आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय येथे ३७/ए, यशोधाम कॉम्प्लेक्स, फिल्म सिटी रोड, गोरेगांव (पूर्व), मुंबई - ४०००६३. ...याचिकाकर्ता कंपनी३/ तिसरी हस्तांतरक कंपनी

रुकमनी मर्कटाईल प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज ॲक्ट, १९५६ च्या तरतृदीअन्वये स्थापित कंपनी. आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय येथे एक्स्प्रेस झोन, ए विंग, १० वा मजला, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगांव (पूर्व), मुंबई - ४०००६३. ...याचिकाकर्ता कंपनी४/ चौथी हस्तांतरक कंपनी

रुकमनी एजन्सिज प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीज ॲक्ट, १९५६ च्या तरत्दीअन्वये स्थापित कंपनी, आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय येथे एक्स्प्रेस झोन, ए विंग, १० वा मजला, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगांव

...याचिकाकर्ता कंपनी५ / पाचवी हस्तांतरक कंपनी

याचिकेची सूचना

याद्वारे सूचना घ्यावी की, स्वाती कॅपिटल्स प्रायव्हेट लिमिटेड, पहिली हस्तांतरक कंपनी, मेट्रो वोव्हन सॅक्स प्रायव्हेट लिमिटेड, दसरी हस्तांतरक कंपनी, आशादीप होल्डिंग्ज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, तिसरी हस्तांतरक कंपनी रुकमनी मर्कटाईल प्रायव्हेट लिमिटेड, चौथी हस्तांतरक कंपनी, रकमनी एजन्सिज प्रायव्हेट लिमिटेड, पाचवी हस्तांतरक कंपनी, मॉर्निंगस्टार मनी इन्व्हेस्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, सहावी हस्तांतरक कंपनी, राजस्थान इंजिनियरींग ॲण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सातवी हस्तांतरक कंपनी सह जखेटीया फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरिती कंपनी यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या बाबतीत यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेमध्ये समाविष्ट प्रस्तावित व्यवस्थेच्या मंजरी आदेशाकरिता सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई बेंच द्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते कलम २३२ अन्वये याचिका १९ नोव्हेंबर, २०२० रोजी दाखल केली आणि १७ डिसेंबर, २०२० रोजी सनावणीकरिता निश्चित करण्यात आली.

जर तुम्ही सदर याचिकेला विरोध करण्यास इच्छुक असाल तर याचिकेच्या सुनावणी करिता निश्चित केलेल्या तारखेपवीं किमान दोन दिवस अगोदर याचिकाकर्त्यांच्या विकलांकडे तमच्या किंवा तमच्या विकलांद्वारे सही केलेली हेतूची सूचना पाठवू शकता सह विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची प्रत अशा

याचिकाकर्त्यांच्या विकलांकडून याचिकेची एक प्रत ती पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यासाठीचे विहित शुल्क भरल्यावर पुरवण्यात येईल.

सदर दिनांक २४ नोव्हेंबर, २०२० आशिष ओ. लालपुरिया ॲण्ड कं. करिता

सीएस आशिष लालपुरिया याचिकाकर्ताकरिता प्राधिकृत प्रतिनिधी २०४, झी स्केअर, एम. जी. रोड, बँक ऑफ बडोदा समोर, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७

ईमेल : ashishlalpuria@yahoo.co.in

कंपनी सचिव



बिल्डिंग, मक्सस मालसमार, भाइदर पारचन – ००, ১- ১० State Bank of India फोन : ०२२-२८१४९१०७, इमेल : sbi.61178@sbi.co.in

खुल्या जाहार ाललावान वाहनाचा विक्रा

सर्वे सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, स्टेट बॅक ऑफ इंडिया, आरएएसएमई, भाईंदर ह

०३.१२.२०२० (गुरुवार) लिलावाची वेळ - द्. १२.०० ते द्. २.०० रोजी नियोजित खुल्या

लिलावामार्फत ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहें'' तत्वाने बँकेच्या कब्जातील

युएफएस गोडाऊन, घर क्र. ३१४, उत्तन रोड, भुत बंगला बस स्टॉप, केशव सृष्टी रोड, खांडिवरगाव,

सर्व इच्छुक बोलीदार/खरेदीदारांना कळविण्यात येते की, ते मुंबई येथे देय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या

नावे रोख/डीडीच्या स्वरुपात इअर म्हणून रु. २०,०००/ - जमा करून स्वतःची नोंदणी करून खुल्या

लिलावात सहभागी होऊ शकतात. कोणत्याही पुढील माहितीसाठी कृपया श्री. डी. बी.

मे. अनिल प्रिंटर्स लिमिटेड (दिवाळखोरीतील) च्या मत्तेकरिता

ई-लिलाव विक्री सूचना

(इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड, २०१६ अन्वये मिळकतीची विक्री)

कॉर्पोरेट ऋणकोंचा मत्ता जे आहे जेथे आहे आधारावर आणि कोणत्याही

आधाराशिवाय तत्वाने विक्री करण्यात येणार आहे

गट क्र. ४११ आणि ४१२, गोंडे धुमाला, तालुका इगतपुरी, जि. नाशिक, ४२२४०३ मध्ये

असलेले प्लान्ट ॲण्ड मशिनरीज आणि सर्व आर्टिकल्स राखीव किंमत (आरपी) : रु. ४५३.४४

प्लॉट क्र. ३०, एमआयडीसी, अंबाड, नाशिक, महाराष्ट्र - ४२२ ०१० येथे स्थित इंडस्ट्रियल युनिट

राखीव किंमत (आरपी) : रु. ३४५.०६ लाख इसारा अनामत रक्कम (इअर) : रु. ३४.५० लाख.

प्लॉट क्र. ३०, एमआयडीसी, अंबाड, नाशिक, महाराष्ट्र - ४२२ ०१० येथे असलेले प्लान्ट ॲण्ड

मशिनरी आणि सर्व आर्टिकल राखीव किंमत (आरपी) : रु. १२५.५५ लाख इसारा अनामत रक्कम

अधिक तपशिलाकरिता https://bankeauctions.com वर भेट द्या. (सपोर्ट हेल्पलाईन ७२९१९८११२४/५/

किंवा ईमेल : support@bankeauctions.com निरिक्षण आणि तपशिलाकरिता निम्नस्वाक्षरीकारांनी

(आयबीबीआय नोंद क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१२५/२०१७-२०१८/१०२६७)

नोंद कार्यालय : कार्यालय क्र. ३०७, ३ रा मजला, बिझनेस क्लासिक, एच. पी. पेट्रोल पंप मागे, एस. व्ही. रोड.

मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४. ईमेल : finvishal@yahoo.com / vishal@arck.in

शिरवाडकर ०२२-२८१४९१०८ आणि संजय (युएफएस) ८२८६९-१९२४०.

लाख, इसारा अनामत रक्कम (इअर) : रु. ४५.३४ लाख

नोंदणी क्र.

एमएच-४८-युए-२९५१ १,१५,०००.००

एमएच-४८-एफ-२३८० १,१०,०००.००

एमएच-०४-जेक्यु-२२५३ २२,५००.००

१२.१२.२०२० रोजीस स. १.०० ते द्. २.००

११.१२.२०२० रोजी किंवा पूर्वी सायं. ४.००

राखीव किंमत

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया

जंगमगहाण वाहनांची (विविध बनावट/मॉडेल्सची २ वाहने) विक्री करण्यासाठी इच्छुक आहे.

वाहन असलेले आणि लिलावाचे ठिकाण -

वाहनाची बनावट

मारुती स्विफ्ट डिझायर (डिझेल)

हंडाई एक्सेंट सीआरडीआय

भाईंदर (पश्चिम) जिल्हा ठाणे ४०११०६.

बीएस IV (डिझेल)

सीएनजी-ऑटो

ठिकाण : मुंबई

तारीख आणि वेळ

दिनांक : २५.११.२०२०

ई-लिलावाची तारीख आणि वेळ

९८९२३३३३४० वर संपर्क करावा.

मे. अनिल प्रिंटर्स लिमिटेडचे परिसमापक

विशाल बडवातजिका

केव्हायसी आणि इअर सादरीकरणाकरिता

एपीई पियाजिओ सिटी

SUDITI INDUSTRIES LIMITED

Read.Off: A-2, SHAH & NAHAR INDL.ESTATE, UNIT NO.23/26, LOWER PAREL, MUMBAI-400013. Tel: 67368600/10 | E-mail: cs@suditi.in | Website: www.suditi.in

NOTICE REGARDING 29TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING

- 1. Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of members of Suditi Industries Ltd will be held on Wednesday, 30th December, 2020, at 03.30 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with circulars dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") to transact business as contained in the notice of the 29th AGM and the Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/CI R/P/2020/79 dated May 12, 2020 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the businesses asset out in the Notice of the 29th AGM.
- In compliance with above mentioned Circulars, the electronic copies of the Notice of 29th AGM and the Annual Report for the financial year 2019-20 is being only sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 29th AGM and annual report for the financial year 2019-20 will be made: available on the company's website i.e. www.suditi.in and can be accessed on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.
- Manner of registering email addresses for those Members whose email addresses are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in this Notice:
- Members holding shares in physical form are requested to consider converting their holdings to dematerialized form. Members can contact the Company or Company's Registrars and Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt Ltd for assistance in this regard.
- Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with M/s. Link Intime India Pvt Ltd cases where the shares are held by them in physical form.
- Manner of casting vote through Remote e-voting (electronically): Members will have the facility to cast their vote on the businesses set forth in the Notice of AGM through remote e-voting
- system. The Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating Detailed procedure for casting the vote through remote e-voting during e-voting period and during the AGM shall be provided
- in the Notice of the AGM, which shall also be made available on the website of the Company.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of December 23 ,2020, may cast their vote electronically. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means. The Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from 24th December, 2020 to
- 30th December, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the company. For SUDITI INDUSTRIES LTD.

Pawan Agarwal

Chairman

Date: 26.11.2020

DIN: 00808731

ICICI PRUDENTIAL ** MUTUAL FUND JETARAKKI KAREIN!

i.e on December 1, 2020*:

business hours on the record date.

Place: Mumbai

Place: Mumbai

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express

Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Equity & Debt Fund (the Scheme) Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date

Name of the Scheme/Plan Dividend NAV as on (₹ per unit) November 24, (Face value of 2020 ₹ 10/- each)\$# (₹ Per unit) ICICI Prudential Equity & Debt Fund

Annual Dividend 0.35 13.51 \$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and

may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Scheme.

Subject to deduction of applicable statutory levy. * or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Scheme, at the close of

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Scheme would fall to the extent of

dividend payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Date: November 25, 2020 **Authorised Signatory** No. 011/11/2020

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

and mobile number to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

स्थळ: मुंबई दिनांक:२६ नोव्हेंबर, २०२० epaper.freepressjournal.in

MSE मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड नोंदणीकृत कार्पालय व्हिबग्पॉर टॉवर्स, ४ था मजला, जी ब्लॉक, सी६२, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००९८, फोन: ९१ २२ ६११२ ९०००, वेबसाईट: www.msei.in ई-मेल आयठी: secretarial@msei.in कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक (सीआयएन): U65999MH2008PLC185856 १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदानासंबंधित माहिती या द्वारे सुबना देण्यात येते की कंपनीची १२वी वार्षिक सर्वसधारण सभा (एजीएम) शुक्रवार दिनांक १८ डिसेंबर, २०२० रोजी दुपारी २.०० वाजता व्हिबन्पॉर टॉवर्स, ४था मजला, जी ब्लॉक, सी६२, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००९८, येथे व्हीसी /ओएव्हीएम द्वारे घेतली जाणार आहे,ज्यात सूचनेत नमूद केलेले सर्व व्यवहार

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाच्या जनरल सर्क्युलर्स क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ३३/२०२० च्या आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) च्या मे १२,२०२० च्या सर्क्युलरच्या अनुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे / केफिन टेक्नॉलॉजीज निजी मर्यादित या रजिस्ट्रास आणि ट्रान्सफर एजंट्स (आरटीए) कडे / डिपॉझीटरीजकडे नोंदित आहेत त्यांना कंपनीने बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर, २०२० रोजी इलेक्ट्रोनिक मध्यमाद्वारे संचालक मंडलाचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अहवाल व वार्षिक हिशेबासह १२व्या एजीएमची सूचना पाठवलेली आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवालासह सूचनेची ई-प्रत कंपनीच्या https://www.msei.in/about-us/financials या वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएमची सूचना के-फिन टेक्नॉलीजीज मर्यादित ('के-फिनटेक') यांच्या https://evoting.kfintech.com या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे. दूरस्थ ई-मतदानः कंपनी कायदा,२०१३ चे करूम १०८, जे कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन)नियम २०१४ सह वाचले जावे, त्यास अनुसरून तसेच भारतीय

प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) च्या नियम ४४. (सृधिबद्धता अनिवार्यता व प्रकटीकरण अपेक्षा), २०१५ ला अनुसरून तसेच इंस्टिट्यूट ऑफ. कंपनी सेक्रेटरीज द्वारा जारी केलेल्या व वेळोवेळी दुरुस्त्या केलेल्यानुसारच्या सेक्रेटरियल स्टॅन्डईज ऑफ मीटिग्स (एसएस-२) च्या अनुसार कंपनी आपल्या सभासदांना एजीएममध्ये पार पाडलया जाणाऱ्या व्यवहारांवर एजीएमपूर्वी दूरस्थ ई मतदान करण्याची तसेच एजीएम दरम्यान मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि त्या कामी इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने के-फिनटेकची नेमणुक केलेली आहे.

ई-मतदानासंबंधित तपशिलवार सूचना एजीएमच्या सूचनेत नमूद केल्या गेल्या आहेत. सभासदानी कृपया खालील बाबींची नोंद ध्यावी: दूरस्थ ई-मतदान सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल दुरस्थ ई-मतदानाची सरवात मंगळवार दिनांक १५ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ९,०० पासून (भारतीय प्रमाण वेळ) दरस्य ई-मतदानाचा शेवट गुरुवार दिनांक १७डिसेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ५,०० वाजेपर्यंत (भारतीय प्रमाण वेळ) त्यानंतर के-फिनटेक द्वारे दूरस्थ ई-मतदानाचे मोड्यूल अकार्यान्वित केले जाईल आणि खालील मुद्दा (b) मध्ये दिलेला अपवाद वगळता सभासदांना नमुद

केलेल्या तारखेनंतर व वेळानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदान करता येणार नाही. सभासदीचे मतदानाचे हक्क शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर, २०२० रोजी (कट-ऑफ तारीख) कंपनीच्या पेड-अप इक्किटी भांडवलाच्या त्यांच्या हिश्शाच्या समप्रमाणात असतील. सभेच्या दरम्यान सुद्धा ई-मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केलेले नाही ते सभेच्या दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजाव शकतात. फक्त च्या व्यक्तीकडे कट-ऑफ तारखेला समभाग असतील तिलाच सभेपूर्वी दरस्थ ई-मतदान

/ सभेच्या दरम्यान मतदान करण्याचा हक्क असेल. दूरस्थ ई-मतदान आणि व्हीसी / ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित राहणे या बाबतीतील तपशिलवार कार्यपद्धती एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केलेली आहे. एजीएमची सूचना पाठवली गेल्यानंतर आणि ई-मतदानाच्या कट-ऑफ तारखेला अथवा त्यापूर्वी सभासद बनलेली कोणतीही व्यक्ती असेल तर त्याला / तिला ई-मतदानाची प्रक्रिया आणि सुचना यांच्यात तरतुद केलयानुसार यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल, ज्याचा तपशिल एजीएमच्या सुचनेत नमुद केलेला आहे. जर भागधारकाने यापूर्वीच के-फिनटेक यांच्याकडे ई-मतदानासाठी नोंदणी केलेली असेल तर तो / ती दूरस्थ ई-मतदानाहुरे मतदान

करण्यासाठी त्याचा / तिचा अस्तित्वात असणारा युजर आयडी व पासवर्ड वापरू शकेल. एजीएमच्या कामकाजादरम्यान सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, मात्र ज्या सभासदांनी

ठरावांवरील आपले मत आधीच दूरस्थ ई मतदानाद्वारे दिलेले नाही, फक्त तेच सभासद एजीएम दरम्यान ई मतदान प्रणाली द्वारे मतदान करण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी ठरावा(वा)वरील आपले मत एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे दिलेले आहे असे सभासद व्हीसी / ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र. असतील पण त्यांना अशा ठरावा(वो)वर परंत मतदान करण्याचा हक्क नसेल. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाविषयी कुठलाही प्रश्न / तकार असेल तर सभासद केफिनटेकच्या https://evoting.klintech.com या वेब साईटवरील डाउनलोड विभागातील हेल्प व सहसा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-मतदान वापरकर्ता मार्गदर्शन पुस्तिका यात संदर्भ पाहू शकतात किंवा श्री. प्रेमकुमार नायर (युनिट: मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड)के-फिन टेक्नॉलॉजीज निजी मधार्यित, सेलेनियम टॉवर बी, फॉट क्र. ३१ व

३२, गाचिबोली, फिनाशियल डिस्टिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपलली, हैदराबाद - ५०० ०३२ येथे संपर्क साथू शकतात किंवा त्यांना

premkumar,nair@kfintech.com आणि evoting@kfintech.com वर ई-मेल पाठवू शकतात किंवा ०४०-६७१६ २२२२ अथवा १-८००-३४५४-००१ या मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सबेंज ऑफ इंडिया लिमिटेड करिता संबालक मंडळाच्या आदेशावरून स्वाक्षरी

मनिषा ठाकुर प्रमुख- कायदा आणि कंपनी सचीव

दिनांक : नोव्हेंबर २६, २०२०

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

Notice is hereby given that share certificate(s no 585 for 880 equity shares of rs1 /- (Rupee one only) each bearing distinctive nos 156956335 to 156957214 of Kajaria Ceramics Ltd registered in the name of Ratnesh Desai and Indravadan Parekh has/have bee lost Ratnesh Desai and Indravadan Parekh has/have applied to the company to issu duplicate certificate(s). Any person wh has/have any claim in respect of the said share: certificate(s) should lodge such claim with th company within 15 days of the publication of this notice, after which no claim will b entertained and the company will proceed to issue duplicate share certificate(s)



HR01

Advertisement No. 04/2020

MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY

Post Code	Post Name			OPEN	7
POST ON CONTR	RACTBASIS				
IMITED INVITE	S APPLICATIONS	FOR	THE	FOLLOWING	3

Last date for Submission of application is 10/12/2020 For more details please visit to "career" section on Maharastra State Power Generation Company Limited website www.mahagenco.in

Consultant (Civil)

Purchase Department

Tender. NMMT/TM/Purchase/09/2020-21 Tender Description :- "Supply of Tyre, Tube & Flap"

Navi Mumbai Municipal Transport

E-Tender Extn.-2

is available Website https://organizations.maharashtra.nextprocure.in

> Sd/ Transport Manager, N.M.M.T.



Regd.Off: A-2, SHAH & NAHAR INDL.ESTATE, UNIT NO.23/26, LOWER PAREL, MUMBAI-400013. Tel: 67368600/10 | E-mail: cs@suditi.in | Website: www.suditi.in

NOTICE REGARDING 29TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING

- Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of members of Suditi Industries Ltd will be held on Wednesday, 30th December, 2020, at 03.30 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with circulars dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA" Circulars") to transact business as contained in the notice of the 29th AGM and the Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/C R/P/2020/79 dated May 12, 2020 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the businesses asset out in the Notice of the 29th AGM.
- In compliance with above mentioned Circulars, the electronic copies of the Notice of 29th AGM and the Annual Report for the financial year 2019-20 is being only sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 29th AGM and annual report for the financial year 2019-20 will be made available on the company's website i.e. www.suditi in and can be accessed on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.
- Manner of registering email addresses for those Members whose email addresses are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in this Notice:
- Members holding shares in physical form are requested to consider converting their holdings to dematerialized form Members can contact the Company or Company's Registrars and Transfer Agents, M/s. Link Intime India Pvt Ltd for assistance in this regard
- Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic form and with M/s. Link Intime India Pvt Ltd cases where the shares are held by them in physical form
- Manner of casting vote through Remote e-voting (electronically):
- Members will have the facility to cast their vote on the businesses set forth in the Notice of AGM through remote e-voting system. The Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating remote e-voting for AGM.
- Detailed procedure for casting the vote through remote e-voting during e-voting period and during the AGM shall be provided in the Notice of the AGM, which shall also be made available on the website of the Company.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of December 23,2020, may cast their vote electronically. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means.
- The Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from 24th December, 2020 to 30th December, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the company

For SUDITI INDUSTRIES LTD

Place: Mumbai Date: 26.11.2020 Pawan Agarwal DIN: 00808731



Under Rule 8(1) POSSESSION NOTICE (SYMBOLIC)

The undersigned being the Authorised Officer of the PUNJAB AND MAHARASHTRA CO-OPERATIVE BANK LTD., appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement o Security Interest Act' 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002, issued a Demand Notice u/s 13(2) dated 02/03/2020 calling upor the borrower/mortgagor Mr. Ayyazkhan Mehaboobkhan Pathan and guarantor Mrs. Mumtaz Ayyazkhan Pathan to repay the amount mentioned in the notice being Rs.18,81,834.24 (Rupees Eighteen Lakh Eighty One Thousand Eight Hundred Thirty Four and Paise Twenty Four Only) towards Mortgage Loan and Rs.5,06,826.00 (Rupees Five Lakh Six Thousand Eight Hundred Twenty Six Only) towards Additional Mortgage Loan due and payable as on 01/03/2020 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/mortgagor, guarantor have failed to repay the amount, notice is nereby given to the borrower/mortgagor, guarantor in particular and the public ir general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules on the 21st day of November 2020.

The borrower/mortgagor, guarantor in particular and the public in general, i nereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the PUNJAB AND MAHARASHTRA CO OPERATIVE BANK LTD for an amount of Rs.18,81,834.24 (Rupees Eighteer Lakh Eighty One Thousand Eight Hundred Thirty Four and Paise Twenty Four Only) towards Mortgage Loan and Rs.5,06,826.00 (Rupees Five Lakh Six Thousand Eight Hundred Twenty Six Only) towards Additional Mortgage Loan as on 01/03/2020 and further interest thereon thereon w.e.f. 02/03/2020.

Flat No.102, First Floor, Shaikh Manzil Building, CTS No. 256B & 256A, Plot No 37A & 37B, Panvel, Navi Mumbai - 410 206, District - Raigad admeasuring area 586 sq. ft. i.e. 54.46 sq. mtrs & Terrace 20 sq.ft. i.e. 1.86 sq. mtrs (carpet) owned by Mr. Ayyazkhan Mehaboobkhan Pathan. The plot on which building is situated is bounded as under

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:

On or towards East : CTS No.275 On or towards West M. G. Road On or towards South : CTS No.275/1B On or towards North: Road

Sd/ Date: 21/11/2020 **Authorised Office** Puniab & Maharashtra Co-op. Bank Ltd. Place : Panvel

PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH E-AUCTION SALE OF IMMOVABLE PROPER

Under the terms of the The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Act, 2002 The Authorized Officer (AO) of IDBI Bank Ltd. (IDBI Bank) invites Bids/Offers for sale of the following secured assets through e-Auction under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Possession whereof has been taken by the AO, IDBI Bank Ltd as given below:

Lot Possession Reserve Price EMD (Price in Rs) 1. Brief Description Mortgagor of Property Outstanding Mr. Pradeen Kishan Pent house on 9th & 10th Floor along 03.10.2018 27.00.00.000/- 2.70.00.000/-As on with swimming pool, entire oper errace, utility area and othe etructures/ constructions on o Hirani, Mrs. Neha Pradeep Hirani, Loan Account no-1000675100002622 & 10 10 2020 Rs 6,84,00,000 pl structures/ constructions on o above 10th Floor, New Turner Roar Heights, Dheeraj Affair, Near Tavv Restaurant, Turner Road, Bandr (W), Mumbai-50 (Area-Aggregatin 12168 sq feet built up approximately interest thereon w.e.f. 10.10.2020 1000675100002721 2168 sq feet bui**l**t up approxir Ground Floor, Karmayog Building, Survey No.02, Hissa No. 42, CTS No. 187, Mogra, Parsi Panchayat Road, Mumbai Near Sona Udyog Parsi Panchayat Road, Andheri (East) Mumbai. 400.069 Area: -2781 so feet buildi un approx 20-06-2018 3,38,00,000/- 33,80,000 Area; - 2781 sq feet built up approx 0039675100043023 Flat No.506, 5th Floor, C-wing, Sushila Baugh CHSL, Plot No. 53, S.V.Road, Nr.Roopkala Showroom, Santacruz (W), Mumbai-400 054, Maharashtra. Area:-1136 Sq feet built up Mr Sanjay Kisan Gharwadhave, Mrs As on 0.08.2020, Rs 47,00,000 plus 16.11.2019 2,49,00,000/sha Sanjay Gharwad Loan A/c No-0039675100049586 interest thereon v.e.f. 10.08.202 Row House No.03, Ground Floor 3Floor, Madhusagar Villa, CTS No.1125/5, Yari Road, Versova Andheri (West), Mumbai Area: Mr. Suresh Bhagat, Ms. Aarti V.Singh Loan 21.08.2019 2,00,00,000/-As on 10.11.2020, Rs 3,25,38,804.76/ A/c no-197675100002028 olus interest there 1266 Sq ft built up w.e.f. 10.11.2020 Flat No. 204, 2nd Floor, B-Wing G.E.S. Plot no. 146, Sector-19 Kharghar, Navi Mumbai-41021 (Area – Aggregating 428 sq fee 23.07.2019 Mr. Gabaji vishnu gopale & Mrs. Sangee 22,25,600/-2.22.560 30.09.2020, Rs 9,69,573.33 plus gabaji gopale Loan A/c No. – interest thereor 0123675100006784 v.e.f. 30.09.202 Flat No.006, Ground Floor, A-Wing Shankar Heights, Phase-II, Village –Kohoj, Kijuntavali, Ambernath (W) Thane – 421501, Area:- 509 sq.f 21.11.2019 18,00,000 Mr.Shravan Chalwadi, Mrs. Renuka Chalwadi, As on 10.10.2020 Loan A/c No-0457675100030180, 0457675100029236 & Rs 26,51,596 plus interest thereon w.e.f 10.10.2020 0457675100029388 2 Sale of Bid/Tender Document

04.12.2020 (11am to 4 pm) 10.12.2020 (Ti ■ 5.00 PM) 11.12.2020 (3 to 4 pm with unlimited extension of 5 min) Date of Inspection Date and Time of e-auction

The sale would be on E-Auction platform at website: www.bankeauctionwizard.com through e-auction service provider M/s
Antares Systems Ltd. and process will be completed at IDBI Bank, Retail Recovery Department, Mittal Court, 2nd Floor, "B"
Wing, Nariman Point, Mumbai-400 021

yong, 'wamain ar woun, wamain-wood?'
The aforesaid property shall not be sold below the reserve price mentioned above.
The interested bidders shall submit their Bid along with EMD & KYC documents (PAN card / Address proof). On receipt of the

EMD, the bidders shall receive user id / password on their valid email id (mandatory for e-auction) from the e-auction service rovider M/s Antares Systems Ltd. The amount of EMD paid by the interested bidders will not carry interest The property is proposed to be sold on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "no recourse basis". All statutory liabilities / taxes / maintenance fee / electricity / water charges etc., outstanding as on date and yet to fall due would be ascertained by the bidder(s) and would be borne by the successful bidder. Bank does not take any responsibility to

ovide information on the same.

11 Parties may get the Bid Document, which contains detailed terms and conditions of sale, bid forms etc. from any of our office, or all working days or downloaded from IDBI Bank's website.

12 Secured creditors do not take responsibility for any errors/omissions/discrepancy/ shortfall etc in the secured assets or for

Secured creditors do not take responsibility for any errors/omissions/discrepancy/ shortfall etc in the secured assets or for procuring any permissions etc or for the dues of any authority established by law.

For further details please refer to IDBI Bank's website (www.idbibank.in) and www.bankeauctionwizard.com

Interested parties may contact Shri.Teejo Thomas (T) 022-61279383 (M) 9130013885, or Shri Sandeep Tambe (T) 022-61279384 (M) 90290 35551 (sandeep.tambe@idbi.co.in) Shri Ganesh Dhomse (T) 022-061279000 (M) 99224 13233 (e-mail) ganesh.dhomse@idbi.co.in or Shri Pankaj Kumar (T) 022-61279388 (M) 98995 44009 (e-mail) pankaj.kumar@idbi.co.in or Shri Pankaj Kumar (T) 022-61279348 (M) 98995 44009 (e-mail) pankaj.kumar@idbi.co.in or Shri Pankaj.sirohi@idbi.co.in or e-euction support, you may contact Mr. Manohar S Mob: 9686196755/ Phone:080-4048 2100/e-mail-manohar.s@antaressystems.com; logon at

contact Mr. Manohar S Mob: 9686196755/ Phone:080-4048 2100/e-mail-manohar.s@antaressystems.com; logon at www.bankeauctionwizard.com

15. The Bid Documents can be obtained from IDBIBANK WEBSITE as well as from the DGM-Retail Recovery, IDBIBank Ltd, 2nd Floor, 18' Wing, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400021. (T) 022 -6127 9342 (e-mail) - pankaj.sirohi@idbi.co.in free of charge and can also be downloaded from www.idbibank.in.

16. This is also a 15 days' notice to the Borrowersi Guarantors / Mortgagors of the above loan under the provision of Rule 8(6) of "The Security Interest (Enforcement) Rule, 2002" about holding of sale by inviting bids from the public in general for the sale of the secured assets on above mentioned date if your dues are not cleared in full. Notice is hereby given to you to pay the sum as mentioned above along with up to date interest and ancillarry expenses, etc. before the date fixed for auction/sale failing which the above property will be auctioned/ sold and balance dues, if any will be recovered with interest and costs from you.

IDBI Bank Ltd

PUBLIC NOTICE

NATWAR HARINARAYAN PAREEK is the owners in respect of Flat No. 5 Ground Floor, Wing-01, Building No. 6 Dadasaheb Gaikwad Nagar Co-Op. Housing Society (No. 6) Ltd., Dadasaheb Gaikwad Nagar, Opp. Kala Vidyalay Malvani, Gate No. 8, Malad (W), Mumbai 400 095 and holding Share Certificate No 094 bearing Distinctive No. 466 to 470 (both inclusive) and the said Original Share Certificate has been lost and/or misplaced by the said owners and accordingly they have lodged a Complaint at Malvani Police Station on 24/11/2020 under Complaint No. 3096 and has made an application to the society to issue Duplicate Share Certificate. Any Person having any objection for issuing the said Duplicate Share Certificate and/or having any claim/s by way of sale, mortgage, lease lien, gift, easement, exchange possession, inheritance, succession or otherwise howsoever in respect of the said flat shall intimate in writing to the undersigned within 15 days from the date of publication of this Notice giving details about their nature of claim along with the copies of the documents if any failing which all such claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the society will issue the necessary Duplicate Share Certificate. Place: Mumbai,

Date : 26/11/2020 The Chairman / Secretary Dadasaheb Gaikwad Nagar Co-Op Housing Society (No. 6) Ltd. Dadasaheb Gaikwad Nagar, Opp. Kala Vidyalay, Malvani, Gate No. 8, Malad (West), Mumbai - 400 095.

PUBLIC NOTICE

at my client RATNA SENGUPTA R/at it no. 209, 2nd floor, C-wing, Building no. 1, Mrudang Lokpuram Co.Op.Hsg Soc Village Majiwade, Lokpuran omplex., Glady Alwares Road, Pokharar oad No.2. Thane (w)-400610, and her father Late Jadabendranath Sengupta jointly owned and possessed of a residential premises bearing flat no. 209, 2nd floor, C wing, Building no C-1, Mrudang Lokpuram Co.Op.Hsg Soc. Ltd, Village Majiwade,

Lokpuram Complex., Glady Alwares Road, Pokharan Road No.2. Thane (w)-400610, and having 50% undivided rights each in and upon the said premises, Due to demise her father Jadabendranath Sengupta and his wife Smt. Basuti Sen, My Client has Dicided to get transfer 50% undivided rights of deceased father in her name. The said deceased joint owner Late Jadabendranath Sengupta has 1) Ratna Sengupta and 2) Ranjana Sen

are the only legal heirs and except them there are no any other legal heirs to deceased joint owner. Apart from these legal heirs, if any of the person/persons other legal heir/s, Financial Institution, Bank have any right, in and upon 50% undivided rights of deceased joint owner of the Said Premises by way of any heirship encumbrance, mortgage, Gift, Lease. Maintenance, Security, Agreement for Sale, Sale Deed etc., or have any objection for transferring the said 50% undivided rights of the deceased joint Owner of the Said premises in the name of my client **Ratna** Sengupta hereby informed them to raise their objection in writing within 15 days in the office of udndersigned. from the date of publication of this notice along with all the original relevant documents and papers off no any objection received from any operson/s legal heirs, financial institution banks within stipulated period, it will be

presumed that, no any persons /institutions /firms/ banks have any right, title and interest in and upon 50% undivided rights of the decessed owner of the said Premises

and my client will complete her proceedings of transfer of 50% undivided right of Late Jadabendranath Sengupta

in the Said Premise, in her name and no

objection will be considered, which will

dd:- Off. No. 301, 3rd Floor, Rajan Niwas, Oppos Awaj Radio, Edulji Road, Charai Thane (W) 4006

Adv.Deepak B. Rane

eceive after the stipulated period nentioned herein, please take note of it.

Date: 26/11/2020

SLUM REHABILITATION AUTHORITY

Sr. No.SRA/Uji/3C/Public Notice/Case No.184/2019/ DYWL/ow/2020/24480 Date: 25/11/2020

PUBLIC NOTICE

This Public Notice is hereby given to all the concerned to inform that the Application has been received from the Applicant Shri Sharadaprasad Salagu Gupta, Chief Promotor of Shivsagar Co.Op. Housing Society to declare an area of land bearing CTS No. 629, 629 / 1 to 18 of Village-Chembur, Taluka-Kurla as Slum Rehabilitation Area, Under Section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971.

The Applicant, along with its Application has submitted the documents in respect of the property as mentioned herein below, the particulars whereof are as under:

Village - Chembur, Taluka-Kurla

Sr. no	C.T.S No	Area as per property Card	Area as per property Card (sq.mtr)	Area to be declared as slum Rehabilitation Area (sq.mtr)
1	2	3	4	5
1.	629	Narmadaben govind wanjara Shwar Govind Wanjara Ramnik Govind Wanjara Rama Tarambak Kamkhaliya Urmila Pratham kamkhaliya	803.2	803.2
2	629/1 To 18	6. Nalini Harihar Wanjara HOLDER 1. Vinodini Mohan Wanjara 2. Tarjni Ashok Sharma 3. Ruchit Jaywant Panjankar	203.8	203.8
		Total	1007.0	1007.0

The Particulars of area proposed to be declared as Slum Rehabilitation Area

Village-Chembur, Taluka-Kurla Sr. Village & Area as per

Area to be

No.	C.T.S No.	Property Card (Sq.mtr.)	declared as "Slum Rehabilitation Area" (Sq.mtr.)	East C.T.S	West C.T.S	South C.T.S	North C.T.S
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)
1	629	803.2	803.2				
2	629/1	18.4	18.4				
3	629/2	18.6	18.6				
4	629/3	11.3	11.3				
5	629/4	8.0	8.0				
6	629/5	10.1	10.1				
7	629/6	9.5	9.5				
8	629/7	13.5	13.5				
9	629/8	13.0	13.0	467 &	1829	637 &	628
10	629/9	13.7	13.7	Road		Road	
11	629/10	10.3	10.3				
12	629/11	7.0	7.0				
13	629/12	13.8	13.8				
14	629/13	10.7	10.7				
15	629/14	4.0	4.0				
16	629/15	9.6	9.6				
17	629/16	11.8	11.8				
18	629/17	15.1	15.1				
19	629/18	5.4	5.4				
	TOTAL	1007.0	1007.0				

By this public notice, it is hereby informed that land owner or anybody who claims to have any right, title or interest (if any) or is having any claim/objection in respect of the said declaration of the aforesaid property as "Slum Rehabilitation Area" may submit his/her written objection to Slum Rehabilitation Authority within a period of 30 days from the date of publication of this Notice.

> Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai-400051 Tel No.: 26565800, 2659 0405 / 1879; Fax: 91-22-26590457; Email: info@sra.gov.in

Place: - Bandra (E.) Mumbai Suburban Dist.

(Balasaheb Tidke) Deputy Collector (E.S.) Slum Rehabilitation Authority.

Boundaries of S.R

PUNJAB & SIND BANK
(A Govt. of India Undertaking) Where Service is a way of life PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

Zonal Office: 27/29. Ambalal Doshi Marg

Sale of immovable property mortgaged to Bank under Securitization and Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 (No.54 of 2002) Whereas, the Authorized Officer of PUNJAB ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Sec 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 (No.54 of 2002) Whereas, the Authorized Officer of PUNJAB ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) Act, 2002 (No.54 of 2002) Whereas, the Authorized Officer of PUNJAB ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) Act, 2002 (No.54 of 2002) Whereas, the Authorized Officer of PUNJAB ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) Act, 2002 (No.54 of 2002) Whereas, the Authorized Officer of PUNJAB ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) Act, 2002 (No.54 of 2002) Whereas, the Authorized Officer of PUNJAB ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) ASINK had taken possession of the following property/ies pursuant to the notice issued under Security Interest (SARFAESI) ASINK had taken possession of the following property/

provided at the website. www.insteeconinerce.com				
DESCRIPTION OF IMMOVABLE F	PROPERTIES			
	Demand Notice Date / Amt	Reserve Price	Property inspection date & Time	Date / Time of e-Auction
Name of the Borrower / Branch Description of the property 1. M/s. Media Global Trades Private Limited/ ARB Mumbai Flat No. 1301, 13th floor, INEZ Towers, Near Mahim Bus depot, Sonawala Compound, Mori Road, Mahim (W) Mumbai-400016. Area : 990 sq. ft. carpet area- Owned by Mrs. Khama T. Jain 2. M/s. Raja International/ ARB Mumbai a. Office Premises No.109, First Floor, Parekh Market Premises Co. Op. Soc. Ltd, Parekh Market, 39.J.S.S. Road, Near Kennedy Bridge, Opera House, Mumbai-400 004, Maharashtra. (306. Sq. ft- Carpet area)- Owned by Mr. Jitendra Shah & Mr. Abhay Shah b. Office Premise No.512, Fifth Floor, Parekh Market Premises Co. Op. Soc. Ltd, Parekh Market, 39.J.S.S. Road, Near Kennedy Bridge, Opera House, Mumbai-400 004, Maharashtra. (300. Sq. ft- Carpet area)- Owned by M/s. Jayesh Diamonds 3. a. Mr. Harry Anand & Mr. Anand Raj Anand. b. M/s. White Grapes India: Prop Harry Anand-Khar Mumbai** Flat No. 1802 (A), B Wing, 18th Floor, Brook Hill Towers, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400 053. Area: 520 sq. ft Super built up- Owned by Mr. Harry Anand & Mr. Anand Raj Anand	Outstanding Amount (₹) + Future interest & other	EMD		
	expenses thereon	Bid Increase Amt.		
1. M/s. Media Global Trades Private Limited/ ARB Mumbai	Date 18.09.2017/ Rs 3,35,93,518.33	Rs. 3,45,00,000/-	08.12.2020	14.12.2020
Flat No. 1301, 13th floor, INEZ Towers, Near Mahim Bus depot, Sonawala Compound, Mori Road, Mahim (W)	Rs. 5.71.84.907.89 as on 31.10.2020	Rs. 34,50,000/-	12.00 Noon to	Time : 10.00 a. m. to
Mumbai-400016. Area: 990 sq. ft. carpet area- Owned by Mrs. Khama T. Jain	plus further interest thereon	Rs. 50,000/-	2.00 p. m	4.00 p. m.
2. M/s. Raja International/ ARB Mumbai a. Office Premises No.109, First Floor, Parekh Market Premises	Date- 01.08.2012/	Rs. 70,00,000/-	09.12.2020	15.12.2020
		Rs.7,00,000/-	03.12.2020	10.12.2020
Maharashtra. (306. Sq ft- Carpet area)- Owned by Mr. Jitendra Shah & Mr. Abhay Shah	Rs. 45135935.48	Rs.50,000/-		
		Rs. 70,00,000/-	12.00 Noon to	10.00 a.m. to
		Rs.7,00,000/-	2.00 PM	4.00 p.m.
	plus further interest thereon	Rs.50,000/-		
	Date. 21.04.2016/ Rs.145,16,695.10	Rs. 1,30,00,000/-	22.12.2020	29.12.2020
Flat No. 1802 (A), B Wing, 18th Floor, Brook Hill Towers, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400 053.	Rs.2,01,57,269.62 as on 31.10.2020	Rs. 13,00,000/-	12 Noon to	Time : 10:00 a. m. to
	plus further interest thereon	Rs. 50,000/-	2.00 p. m.	04:00 p. m.

STATUS OF POSSESSION: PHYSICAL. TERMS & CONDITIONS: 1.To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbr. International Terms a Commons. In the dest of knowledge and information of the Audionsed Clinicer, interes is no encurrence on the property, receiver, in entering the international content of International Date: 25.11.2020 | Place: MUMBAI Authorised Officer, Punjab and Sind Bank

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No –B3, WIFI IT Park,

and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Pranch Office: ICICI Bank | Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra – 400604 The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement

rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby caultioned not to deal with the property

of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement)

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	prrower/ Loan of Property/ Date of		Name of Branch
1.	Muktesh Kadam & Usha Kadam- LBPUN00002045688	Flat No. 12, 2nd Floor, Om Sayog CHSL, Village Agartakali, Plot No. 1 S. No. 24/1A3+ 1B, Nasik- 422101/ November 21, 2020	August 18, 2020 Rs. 7,97,565.00/-	Pune
2.	Mohammed Nazeer Maulana & Mahalqua Nazeer Maulana- LBTNE00003702287	Flat No. 03, Ground Floor, Muncipal House No.1921/1, N.A. Land Plot No. 3 Survey No. 98, Hissa No. 27(P) Situate at Peerani Pada Naigaon, Bhiwandi, Dist- Thane, Thane- 421302./ November 21, 2020	September 30, 2019 Rs. 7,66,166.00/-	Thane
3.	Kamil Rasool Khan, Rukasana Kamil Khan & Khalil I Warekar- LBMUM00000791997	Flat No 204, 2nd Floor, Anand Krupa Towers, B1 Wing, Hajuri Durga, F.P No.128 And 129, T.P.S No.1, Thane- 400604. / November 21, 2020	October 31, 2019 Rs. 2,08,000.00/-	Mumbai
4.	Anil Shankar Nangare & Swapna Anil Nangare- LBMUM00001437740	Flat No. 3, Ground Floor, Bhanu Palace Co- Op Housing Opp. Dev Rushi Nagar, S. No.341, Hissa No. 5 (PT), C.S. No. 926, F.P No.283, Sub Plot No. 6, Sant Dnyaneshwar Road, Villpanchpakhadi, Thane- 400602./ November 21, 2020	February 27, 2020 Rs. 4,91,635.00/-	Mumbai
5.	Suchita Suhas Bagade & Suhas Vasant Bagade- LBKLY00004551728	Flat No- A- 102, A Wing, 1st Floor, Kalakar Building, Building No. 62, Karm Residency, Survey No. 166, 167, 169, 170, 172, 173, 178, 179, Sector- 3, Village Dhasai, Shahapur- Kinhavali Road, Shahapur, Thane- 421601./ November 21, 2020	August 26, 2020 Rs. 9,27,727.00/-	Kalyan Mumbai
6.	Alka Bharat Tingote & Bharat Haribhao Teengote- LBAUR00002538214	Flat No. F- 05, Stilt Second Floor, in "Tara Residency "Plot No 19, Survey No. 22/23, Near Laxmi T House, Mauje Padegaon, Aurangabad, Nashik Road, Aurangabad Maharashtra, Aurangabad- 431001./ November 20, 2020	December 17, 2019 Rs. 22,55,248.00/-	Auran- gabad
7.	Lajesh Ratanlal Varma, Rekha Rajesh arma, Hirabai Ratanlal Varma, Hirabai Ratanlal Varma, Hirabai Ratanlal Varma, Hirabai Ratanlal Varma, Hirabai Ratanlal Varma & Vikram ajesh Varma & Vikram ajesh Varma LBAUR00004179671 BAUR00001614278		December 17, 2019 Rs. 38,45,697.00/-	Auran- gabad
8.	Md Aslam Ab Lateef Quadri & Sultana Md Aslam Quadri- LBAUR00000351325	Gala No 142, Yojna 164 (Lower Income Group), Building No.18, Row System Galla No. 142, Survey No. 59, 60, Rohan Gate, City Survey No. 11032/1 Situated at Village- Shankarpur in Tahsil Aurangabad - 423701./ November 20, 2020	December 31, 2019 Rs. 2,74,636.00/-	Auran- gabad
9.	Sangita Nilesh Lad & Nilesh Sitaram Lad- LBAUR00000353802	Flat No. 06, First Floor, Building No. C- IV, Tapadia Park, Survey No. 23/24, Plot No. C & D, Maharashtra, Aurangabad- 431003/ November 20, 2020	December 30, 2019 Rs. 4,57,580.00/-	Auran- gabad
10.	Zubair Hayatoddin Shaikh & Seemaafreen Zubair Shaikh- LBAUR00003048570	Flat No 05, 2nd Floor, "Farooqui Residency" City Survey No. 6679, Lota Karanja, Sheet No 22, City Chowk To Chelipura Road Maharashtra, Aurangabad- 431001./ November 21, 2020	February 13, 2020 Rs. 17,03,524.00/-	Auran- gabad
	Ahmed Mohammadgous Alim, Abeda Begam Ahmed Alim, Mohamad waseem Ahmed Aleem, Muna Mahejabeen & Mohammed Nabeel Ahemad Aleem- LBAUR00002376384	Plot No. 14- A, L-3 Aurangabad Times Housing Society, Sheet No. 336 In Front Of Amanullah High School, Near Katkat Gate, C.T.S. No. 11315, Aurangabad, Aurangabad- 431001/ November 20, 2020	February 20, 2020 Rs. 26,29,759.00/-	Auran- gabad
12.	Renuka Santosh Wagh & Santosh Sukhlal Wagh- LBAUR00004405491	Flat No. 302, Yasraj Tower, Middle Class Area Aurangabad Sawangi, Jalgaon Road, Aurangabad, Gut No 167 168 169 And 211, Aurangabad- 431001/ November 20, 2020	August 20, 2020 Rs. 19,32,783.00/-	Auran- gabad

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Authorized Officer ICICI Bank Limited Date: 26-11-2020 Place: Maharashtra